

संक्षिप्त टिपणी
विभाग-गौण खनिज

कार्यरत अधिकारी / कर्मचारी

मा.श्री.एस.डी.मांडवगडे
जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी
लिपीक - वडजे एम.पी.
मो.नं.९७३०४१८०९७
अव्वल कारकुन - श्री.सतिश रेड्डी
मौ.नं.९८२३१०४८११

गौण खनिज विभागांतर्गत चालणारे कामकाज

- १.वार्षिक रेती लिलाव घेणे.
- २.खनिपट्टा मंजूरी देणे.
- ३.स्टोन क्रशर नाहरकत.
- ४.खनिपट्टयांनसाठी अवश्यक असणारी पर्यावरण अनुमती प्राप्त करण्याच्या अनुषंगाने कामकाज करणे
- ४.गौण खनिज वसुली बाबत माहिती शासनास सादर करणे.
५. विविध शासकीय यंत्रणेकडून प्राप्त रॉयल्टी धनादेश जमा करणे.
- ६.खनिज विकास निधी अंतर्गत कामे प्रस्तावीत करणे.

वार्षिक रेती लिलाव घेणे

गौण खनिज विभागामार्फत प्रामुख्याने जिल्हयातील वार्षिक रेती लिलाव घेण्याचे कामकाज पार पडते.

शासन निर्णय दिनांक १२ मार्च २०१३ मधील तरतुदी नुसार रेती लिलाव घेण्यात येते.

रेती लिलाव पार पाडण्याच्या दृष्टीन खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

- १.जिल्हयातील तहसिलदार यांचे कडुन नदी काठच्या रेती स्थळाचे संबंधीत तलाठी /मंडळ अधिकारी यांचे मार्फत प्रस्ताव प्राप्त करु घेणे.
- २.तहसिलदार यांचे कडुन प्राप्त प्रस्तावावर भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे मार्फत सर्वेक्षण करण्यात येते व त्या बाबत प्रमाणपत्र घेण्यात येते.
३. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी योग्य ठरविलेल्या रेती स्थळाच्या बाबत ग्रामसभा घेण्यात

येतात.

- ५.रेती लिलावासाठी पर्यावरण विभाग, मुंबई यांचे नाहरकत प्राप्त करून घेणे.
- ४.ज्या ग्रामसभेने रेती स्थळाच्या लिलावासाठी हरकत घेतली आहे अशा ठिकाणी संबंधीत उपविभागीय अधिकारी यांची विशेष सभा घेण्यात येते.
- ५.ज्या ग्रामसभेचे नाहरकत प्राप्त झाले आहे त्या रेती स्थळाची अपसेट प्राईज निश्चित करून मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या मान्यतेसाठी पाठविणे.
- ६.अपसेट प्राईज साठी मान्यता प्राप्त झाल्या नंतर जाहिर प्रगटण प्रसिध्द करून रेती लिलाव घेणे.
८. लिलावासाठी ई-टेंडरिंग / ई-ऑक्शन पध्दतीचा वापर करणे.
- ९.लिलावधारकांना बारकोड युक्त वाहतुक पुस्तके देणे.

खनिपट्टा मंजूरी देणे.

खनिपट्टयास मंजूरी देण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

- १.विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करून घेणे
- २.खनिपट्टयाची पर्यावरण तज्ञ यांचे मार्फत EIA Study करून घेवून त्यास राज्य पर्यावरण समितीची मान्यता घेणे.
- ३.खनिपट्टयासाठी अर्ज फी / भूपृष्ठ भाडे भरणा करून घेणे.
- ४.ब्रास च्या प्रमाणात वाहतुक पासेस देणे.

स्टोन क्रशर नाहरकत साठी लागणारी कागदपत्रे

- १.विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करून घेणे
- २.जिल्हा उद्योग केंद्र यांचे नोंदणी प्रमाणपत्र
- ३.प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे नाहरकत
- ४.संबंधीत जमीनीचा अकृषीक परवाना.
- ७.संबंधीत जमीनीचा ७/१२
- ८.संबंधीत तहसिलदार यांचा अहवाल
- ९.ग्रामपंचायत नाहरकत

गौण खनिज वसुली बाबत माहिती शासनास सादर करणे.

गौणा खनिज विभागाअंतर्गत शासनाने ठरवून दिलेले वार्षिक उदिष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येते. या मध्ये विविध शासकीय यंत्रणेकडून होणारा शासकीय कामाबाबतचे स्वामित्वधन शासनजामा करण्यात येतात.

गौण खनिज वसुलीचा मासीक अहवाल शासनास सादर करण्यात येतो.

अवैध गौण खनिजाच्या अनुषंगाने दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करणे

जिल्हयातील अवैध गौण खनिज उत्खननाच्या अनुषंगाने गौण खनिज विभागामार्फत कार्यवाही करण्यात येते.

या मध्ये अवैध रित्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाच्या बाबती महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये दंडात्मक कार्यवाही करून बाजार मुल्याच्या तीन पट दंड आकारण्यात येतो.

तसेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) अन्वये अवैध गौण खनिज शासनाच्या ताब्यात घेण्यात येते.

तसेच अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

खनिज विकास निधी अंतर्गत कामे प्रस्तावीत करणे.

गौण खनिज विकास निधी अंतर्गत खनिज बाधीत क्षेत्रातील कामे प्रस्तावीत करण्यात येतात. या मध्ये पयाभुत सुविधा जसे रस्ते / नाली / पाणीपुरवठा इ.कामे घेतली जातात.

खनिज बाधीत क्षेत्रातील कामाचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग यांचे कडून मागविण्यात येते. व त्यास जिल्हाधिकारी व जिल्हाखनिकर्म अधिकार यौच प्रमाणपत्रासह प्रस्ताव भुविज्ञान व खनिकर्म संचालनालय नागपुर यांचे कडे पाठविण्यात येतो.

शासन निर्णय दिनांक १ ऑगस्ट २०१२ मधील तरतुदीनुसार जिल्हयासाठी देय असणाऱ्या खनिज विकास निधीच्या २० टक्के रक्कम पर्यावरणासाठी राखीव ठेवण्यात येतो.

जिल्हयासाठी देय असलेल्या खनिज विकास निधीच्या ८० टक्के रक्कमेमधुन ५० टक्के रक्कमेमधुन संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रातील कामे करण्यात येतात.

जिल्हयासाठी देय असलेल्या खनिज विकास निधीच्या ८० टक्के रक्कमेमधुन ५० टक्के रक्कमेमधुन खनिज बाधीत क्षेत्रातील स्रोतापासुन २० कि.मी.परिघात पायाभुत सुविधा घेण्याची कामे करण्यात येतात.

वरिल कामकाज गौण खनिज विभागामार्फत पार पाडल्या जाते या व्यतिरिक्त जिल्हयातील विटभट्टी / माती उत्खनन / मुरुम उत्खननावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने कामकाज पार पाडल्या जाते.